

नद्या आणि अध्यात्म

नद्यांबरोबर भारतीयोंचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून, स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत.

पूण हाती - ज्या अग्नीने हे हविर्द्रव्य सर्व देवांपर्यंत पोहोचतं केलं त्या अग्नीच्या तृप्त्यर्थी श्रीफळ किंवा पुगीफलाने महाहुती देतात. संपूर्ण तृप्तीसाठी अखंड तुपाची धार अग्नीमध्ये समंत्रक देतात. याला वसोर्धार म्हणतात. झालेल्या हवनाचं भस्मात रूपांतर होतं. ते धारण करून अग्नीकडे श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या पुष्टि, श्रीबल यांची मागणी केली जाते. अग्नीत आहुती दिल्यावर प्रोक्षणीत जो शिल्लक तुपाचा थेंब जमा केला जातो तो अग्नीचा प्रसाद म्हणून घेणं याला 'संश्रव प्राशन' म्हणतात.

श्रेयोदान - यजमानाने ब्राह्मणांवर कर्म पूर्ण करण्याची जबाबदारी टाकली होती. ती पूर्ण झाल्याने कर्मातून उत्पन्न झालेलं श्रेय अर्थात पुण्य यजमानाला ब्राह्मणांनी सुपारी व अक्षता या रूपात देणं.

दान - स्थापन केलेली सर्व वस्त्रे, पात्रे, सप्तधान्य ब्राह्मणांना दक्षिणा, ब्राह्मण सुवासिनींना भोजन, दक्षिणा, सौभाग्य वायन दान इ. सर्व 'इदं न मम' म्हणून दान करणं.

दक्षिणा - सुवर्णसहस्रमारभ्य एक सुवर्णपर्यंत यथाशक्ती वित्तशाठ्यविवर्जितं दक्षिणा दद्यात् (सहस्र सुवर्ण मोहरांपासून एक सुवर्ण मोहोरपर्यंत यथाशक्ती परंतु शक्ती असूनही कमी दक्षिणा घेणं अयोग्य आहे.)

अभिषेक - स्थापना केलेल्या कलशामध्ये गंगा-गोदावरीचं पाणी भरलं जातं व ते मंत्राने अभिमंत्रित करतात. त्या पवित्र जलाने यजमान व सर्व कुटुंबियांवर समंत्र प्रोक्ष म्हणजेच अवभूत स्नान करवतात. प्रत्येक वेळी गंगा किंवा गोदावरी नदीमध्ये स्नान करणं शक्य नसतं. यासाठी समंत्रक पोक्ष आवश्यक आहे.

गंगा-गोदावरीच्या पाण्याला अपार महत्त्व प्राप्त झालं आहे. गोदावरी व गंगा या दोनच नद्या पुराणांनुसार या पृथ्वीच्या बाहेरून स्वर्गलोकांतून अवतीर्ण झाल्या आहेत. बहिराणवी उदक अणिले, अशी प्रगाढ श्रद्धा सर्व भारतीयोंची आहे. भगीरथाने शापित सागरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी व गौतम ऋषींनी गोहत्याचं पातक नाहीसं होण्यासाठी कठोर तप करून गंगा, गोदावरीचा उगम पृथ्वीवर करवला. यासंदर्भात उद्धारकर्ता, पापविनाशक, अगणिक पुण्यकारक म्हणून या दोन नद्यांचा महिमा वर्णन करणाऱ्या इतरही पुराण कथा, आख्यान आहेत. आज २१ व्या शतकात पुराणात दडलेलं विज्ञान व त्या माध्यमातून आपल्या पूर्वजांची असाधारण मानसिक,

बौद्धिक क्षमता यांचा प्रत्यय नव्या पिढीला करून दिला तर अध्यात्ममय जगणं कशासाठी या प्रश्नाची उकल त्यांना करता येईल.

पौराण्य देशांमध्ये नद्या मानवाच्या सांस्कृतिक विकासात सहभागी आहेत. भारतात नद्यांच्या खोऱ्यांमध्ये विकसित झालेल्या सुपीक धरणीला वैदिक ऋषींनी हिरण्यमय लोक श्रीभूमी दिल्यामुळे म्हटलं आहे. गौतम ऋषींच्या काळी आश्रमवासी अन्य ऋषींची उपजीविका स्वतः पिकवलेल्या साळीच्या आधारे चालत असे. त्यात विद्यार्थी अतिथी गाय-वासरं यांचंही भोजन सामावलेलं असे. नद्यांबरोबर भारतीयोंचा आत्मिक, अध्यात्मिक संबंध आहे. या नद्यांनी आर्य व भारतीय तत्कालिन निवासी यांचा एकत्रित अंतर्बाह्य गोफ गुंफला आहे. शैव, वैष्णव या दैवीचैतन्य प्रवाहात एकरूप बनून आत्मज्ञानी बनलं होतं, हे सांगणाऱ्या नद्या गंगा, गोदावरी आहेत.

भवभूतीचं उत्तररामचरित्र गोदावरीच्या साक्षीने, सहकार्याने करून रसप्रवाही बनलं आहे. भारतीयोंनी ज्योतिष, खगोलशास्त्र, अणुऊर्जाशास्त्र, भूगोल, पर्यावरणशास्त्र याचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता हे जाणवून देणारे पर्व म्हणजे 'गंगापूजन' होय.

गुरु ग्रह सूर्याची ऊर्जा मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करत असतो. त्या लहरी पृथ्वीवरही येतात. सिंह राशीत गुरु, रवि, चंद्र एका राशीत असताना गुरु ग्रहावरून प्रक्षेपित ऊर्जा चुंबकीय शक्तीने काही विशिष्ट ठिकाणी खेचली जाते. पश्चिम वाहिनी गोदावरी २० अंश कोनातून ज्या ठिकाणी दक्षिणेकडे प्रवाहित होते

त्या रामकुंडाच्या उत्तर ईशान्य बाजूला नाशिकला गोदावरीचं पुरातन मंदिर बांधून या संशोधनावर शिकामोर्तब केलं आहे. या ठिकाणी चुंबकीय शक्ती निर्माण होते. ती अपूर्व अशी चैतन्य ऊर्जा पाण्यातून शरीरात प्रवेश करते. म्हणून सिंहस्थ काळात गोदावरी मातेच्या प्रवाहात स्नान करण्याचे विशिष्ट प्रयोजन आहे. या विशिष्ट ठिकाणी अस्थी टाकल्यास त्यांचं साडेतीन तासात पाणी होतं असा अनुभव आहे. गोदावरी नदी सिंहस्थ काळात पृथ्वीवर अवतीर्ण झाली आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या पाण्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच गंगा-गोदावरीच्या जलाने अवभूत स्नानाचं महत्त्व प्राप्त झालं आहे.

या सर्व गोष्टींनंतर खालील मंत्राने गुरुजींना ठरलेल्या प्रमाणे दक्षिणा द्यावी.

“दानं मम विभूत्यर्थं गृहाण वं द्विजोत्तम।

प्रियतांने जगद्योनिर्वस्तुरुपी जनार्दन॥”

वास्तूनिक्षेप - वास्तूप्रतिमा ज्यावर सर्व देव बसले असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत, असं मानलं जातं. थोडक्यात म्हणजे त्या वास्तूप्रतिमेवर सुसंस्कार व वैश्विक चैतन्याचं तेज चढलेलं असतं. यासाठी ही वास्तूप्रतिमा घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये २x२x२ इंच आकाराचा खड्डा करून त्यात गोमय, गोमूत्र किंवा पंचगव्य, शेवळ टाकावी. वास्तूप्रतिमा एखाद्या पेटीमध्ये किंवा डबीमध्ये पालथी ठेवावी आणि ती डबी त्या खड्ड्यामध्ये ठेऊन वरून तो खड्डा बुजवून टाकावा. त्यावर पाणी टाकून 'नमस्ते वास्तुपुरुष भूशय्याभिरत प्रभ। मद्गृहे धनाधन्यादी समृद्धी करु सर्वदा॥' असं म्हणून प्रार्थना करावी.

वास्तुशांतीत, ॐ वास्तुस्थते प्रतिजानिह्यस्मान त्सावेशो अनमीवो भवानः।

यत त्वेमेह प्रति तत्रो जुषस्व शंनो भव द्विपदे शं चतुष्पदे॥

या मंत्राने वास्तूदेवतेचं आवाहन व मुख्य

वहन केलं जातं. त्याचा भावार्थ हे वास्तुदेवते, आम्ही आपले उपासक आहोत यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि आमची प्रार्थना ऐकून आम्हा सर्वांना अधि-व्याधीतून मुक्त करा. धनैश्वर्य प्रदान करा व या जागेत राहणारे स्त्री-पुत्रादी परिजन तसंच गो अश्वदी चतुष्पाद यांचं कल्याण करा व अन्य प्रकारचे अनेक मंत्र कर्मकांड ग्रंथ व सूत्र ग्रंथात आहे.

(भाद्रपद, अश्विन), कार्तिक या महिन्यात पूर्व दिशेला, मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात दक्षिण दिशेला, फाल्गुन (चैत्र), वैशाख या महिन्यात पश्चिम दिशेला व ज्येष्ठ (आषाढ) श्रावण या महिन्यात उत्तर दिशेला वास्तूचं मुख असावं. (कंसात दिलेल्या महिन्यात वास्तू मुहूर्त नसतात)

एव्होहिभगवान्वास्तो सपरिवारो इमं मयोपनीतं बलि गृहाण मम गृहमच्छिद्रं कुरुकुरु सकल दुष्टेभ्यो मां रक्षरक्ष स्वाहा, अशी प्रार्थना करावी.

(क्रमशः)

- डॉ. तुषार यशवंत सावडावकर

mataartnedi@gmail.com

वास्तुरविराज
वास्तुशास्त्रातील विश्वरानीय नात

प्रवेश प्रारंभ
दि. १३ जुलै २०१४

वास्तुशास्त्र अभ्यासवर्ग
(कालावधी ६ महिने)

मराठी/इंग्रजी वृक्षशास्त्र माध्यमातून, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह ३० अभ्यास केंद्रे

रविवार दि. १३ जुलै २०१४ स. १०.३० ते १.३० (इंग्रजी माध्यम) दु. ३.०० ते ६.०० (मराठी माध्यम)	शारदाश्रम विद्यामंदिर, डॉ. भवानीशंकर दादकर मार्ग, सेंट्रल बँक ऑफ इंडियाजवळ, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८
रविवार दि. १३ जुलै २०१४ स. १०.०० ते १.०० (मराठी माध्यम)	एम. एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स, दिक्षित रोड, विलेपार्ले (प.), मुंबई - ४०० ०५७
रविवार दि. १३ जुलै २०१४ दु. ३.०० ते ६.०० (मराठी माध्यम)	आनंदराव पवार हायस्कूल, वडिगिरा नाका, बोरीवली (प.), मुंबई - ४०० ०९२
शनिवार दि. १२ जुलै २०१४ साय. ५.०० ते ८.०० (इंग्रजी माध्यम) रविवार दि. १३ जुलै २०१४ स. १०.०० ते १.०० (मराठी माध्यम)	वास्तुरविराज कार्यालय, नवदर्शन अपार्टमेंट, पहिला मजला, नौपाडा पोलीस स्टेशनसमोर, महात्मा गांधी रोड, ठाणे (प.) - ४०० ६०२.
रविवार दि. १३ जुलै २०१४ दु. ३.०० ते ६.०० (मराठी माध्यम)	आश्रय ट्रस्ट, प्लॉट नं. ५, सेक्टर नं. ७, सानपाडा, नवी मुंबई - ४०० ७०५

वास्तुशास्त्र एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन

ठाणे कार्यालय : नवदर्शन अपार्टमेंट, पहिला मजला, नौपाडा पोलीस स्टेशनसमोर, महात्मा गांधी रोड, ठाणे (प.) ४०० ६०२. फोन - ०२२ - ६७८४ ७६००/०९-०६, ०२२-३२०० ११२२
E-mail : dr.viraj@vasturviraj.co.in | Website : www.vasturviraj.co.in connect us on!

पायाभूत सुविधांवर भर

हा अर्थसंकल्प वेगळ्या वाटेने जाणारा असून तो रियल इस्टेट आणि पायाभूत सुविधांवर भर देणारा आहे. ७,०६० कोटींची पायाभूत सुविधांसाठी केलेली तरतूद ही रियल इस्टेटच्या विकासाला हातभार लावणारी आहे. त्यामुळे रियल इस्टेटमध्येही मागणी आणि गुंतवणूक नक्कीच वाढेल. २०२२पर्यंत सर्वाना घरं देण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात अफोर्डेबल हाऊसिंगसाठी ४ हजार कोटी देण्यात दिले आहे. पुढच्या अर्थसंकल्पाकडच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

- शिशिर बैजल, सीएमडी, नाइट फ्रेंक इंडिया

अर्धा भरलेला अर्धा रिकामा केंद्रीय अर्थसंकल्पातली रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट(आरईआयटी) आणि सीएसआरच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास करण्याची घोषणा सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे रियल इस्टेट सेक्टरचं पुनरुज्जीवन होऊ शकतं. या क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देण्याच्या मागणीबद्दल मात्र अर्थमंत्री काही बोलले नाहीत. पण सेझसंदर्भातल्या घोरणाचा पुनर्विचार करण्यात येईल, असं त्यांनी आश्वासन दिलं. शेवटी हा अर्थसंकल्प हा त्या पेल्यासारखा आहे, जो अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा आहे.

- ललितकुमार जैन, चेरअरमन, क्रेडाई

प्रगतीशील अर्थसंकल्प

हा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प आहे. त्यात सरकारची दूरदृष्टी दिसून येते. रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट(आरईआयटी)मुळे बांधकाम क्षेत्राला वित्तपुरवठा करण्याचा बँकांवरचा ताण कमी होईल. एफडीआयला परवानगी देण्याची घोषणाही स्वागतार्ह आहे. बिल्टअप एरियात ५०,००० चौ.मी.वरून २०,००० चौ.मी.पर्यंत घट करणं आणि किमान भांडवल १ कोटी वरून ५० लाखांवर आणणे हे दोन्ही निर्णय छोट्या आणि मध्यम विकासांसाठी फायदेशीर ठरतील.

-राजेश प्रजापती, मीडिया कन्सेअर, क्रेडाई

जीवनशैली, निसर्ग आणि सुविधा
यांचा त्रिवेणी संगम

2BHK @ 61.33*
LACS ONWARDS

3BHK @ 78.13*
LACS ONWARDS

50% OFF
ON FLOOR RISE

Ready & UC Flats | SCHOOL | PLAY GROUND

HAWARE CITY साईट: घोडबंदर रोड, कासारवडवली, हायपर सिटी मॉलमागे, बोरीवडे, ठाणे (प.)
बुकींगसाठी संपर्क: रवी: 9324804513 धायगुडे: 9324804503

शनिवार व रविवार हायपर सिटी मॉल, कासारवडवली येथून साईट व्हिझिटची सोय, संपर्क : 9324804513

2 BHK Ready Flats
79 Lakh* onwards

HAWARE ESTATE

विशेष स्पॉट बुकिंग ऑफर

चेंबूर टिळकनगर
बिल्डिंग नं. ८४

थोडीच 1 & 2 BHK ची आलिशान घरे उपलब्ध

Nearing Completion

जैन मंदिराच्या मागे, कासारवडवली, घोडबंदर रोड टच, ठाणे (प.) बुकींगसाठी संपर्क: सुनिल 9324804509

बुकींगसाठी संपर्क: सावंत: 9324804505 प्रशांत: 9324804519

खांदेश्वर - निर्मिती

2 BHK ची घरे आणि तयार छोटी दुकाने व मोठे शोरूमस उपलब्ध

तयार ताबा अशोक: 9324804518

घणसोली - नवी मुंबई

29.68* Lacs onwards Ready Offices / Shops available

से. 5 मध्ये तयार ऑफीसेस व दुकाने; मल्टीपरपज बिजनेस एक्टिविटी करीता उपलब्ध

सातपुते: 9324804510 धायगुडे: 9324804503

हावारे

घराचं स्वप्न साकारणारी माणसं™

SMS HAWARE to 56161 | PH. 67919800 (100 Lines) | www.haware.com

H.O.: 416 वर्धमान मार्केट, सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई. | ई-मेल : marketing@haware.com

Special Monsoon Offer
Single Investment, Double Benefit
In this Monsoon Season

Book Your Dream Home & get
Stamp Duty & Registration Free

+
₹200 Per Sq.ft OFF*

95% Work completed. Possession in December 2014

Project Highlights

- G+7 Storeys (Complex of 8 wings, 203 Flats & 29 Showrooms)
- Gymnasium & Fitness Center
- Children Play Area & Garden
- Ample Parking Space
- 5 mins walkable distance from Khandeshwar Rly. Station
- International Airport, City Bus Depot, Schools, Colleges, Hospitals Nearby

Life time maintenance free Project

ANIRUDDHA ENCLAVE
Plot No. 10, Sector-25, Near Khandeshwar Rly. Station, Kamothe, Navi Mumbai.

Project By: SHIVALAY GROUP | LAXMI BUILDERS & DEVELOPERS

022-27898022 / 022-27898023 / 9892200022 / 9819826012
9820992965 / 8655299773

Touching your Life with Luxury

1.3 KM FROM PANVEL STATION

Monsoon Special Launch Offer
1BHK Starting ₹ 22 Lacs

RAJ gardenia
panvel - navi mumbai

RAJ Group

1 RK Starts ₹ 15 lakhs
Chowk Panvel - ANNEX

RAJ Enclave
1 RK Starts ₹ 13 lakhs
2 km from Panvel Station

Stilt + 4 Floors Residential Project, 1BHK Luxurious Flats

AMENITIES

- Ganesh Temple • Multipurpose Hall
- Landscaped Garden • Children's Play Park
- Generator backup for common area
- Lift for each building with generator backup

Project by: RAJGROUP "Dreams worth Realizing"

Site Office : Survey No. 144, Usarli (Khurd), Taluka-Panvel, Dist. Raigad.
Sales Office : Shop No. 7 & 8, Pooja Complex, Sector 17, Opp. Panvel Rly. Station, New Panvel - 410206.

Call us on : 022-60024004
91676 45656 / 91672 05656